

ANUH PHARMA LTD.

Registered Office: 3-A, Shivsagar Estate, North Wir.g, Dr. Annie Besant Road, Worli, MUMBAI - 400 018. INDIA.

Tel.: +91-22-6622 7575 • Fax: +91-22-6622 7600 / 7500

E-Mail: anuh@sk1932.com • CIN: L24230MH1960PLC011586

25th July, 2022

To, The Manager (Listing) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Ref: Scrip Code No. 506260

Sub: Newspaper Publication - Notice of 62nd Annual General Meeting of the Company through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), Book Closure & E-voting Information

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement with respect to the Notice of 62nd Annual General Meeting of the Company through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), Book Closure and E-voting Information published in the Financial Express and Mumbai Lakshadeep on Saturday, July 23, 2022 in compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Kindly acknowledge the receipt and take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Anuh Pharma Limite

Bharat Gangani

Company Secretary & Compliance Officer

Encl: As above



Factory: E-17/3, E-17/4 & E-18, M.I.D.C., Tarapur, BOISAR, Dist. Palghar - 401 506, INDIA. Tel.: +91-7410055574 / 75

FINANCIAL EXPRESS

Big relief for households as edible oils get cheaper

SHUBHRA TANDON & SANDIP DAS New Delhi, July 22:

THE PRICES OF edible oil have corrected sharply in June compared to May, with maximum decline of 18.1% coming in palm oil prices. The other categories — sunflower, soyabean, groundnut, mustard and vanaspati have also seen correction in the range of 1-7% in the last one month, according to data sourced from Bizom.

Apart from easing, the end consumer's household budget where edible oil forms a key commodity, packaged food companies are also likely to be

key beneficiaries as it eases their costs and pressure on margins.

Manish Aggarwal, director, Bikano, Bikanervala Foods, said: "The last few weeks has seen prices of a few key commodities such as palm oil tumble, which is good news for the FMCG players and industry, as we can hope for better bottom line this quarter."

Krishna Mohan Nyayapati, director, Emami Agrotech, said that the company has revised the consumer prices on different oils in the range of Rs 15-30 a litre in the last two months. "In our expectation we are close to the bottom, but there would be some more downward corrections that would happen in the next 30 days. However, we are in a wait and watch mode as the oil prices are so volatile and difficult to predict under the current scenario," he said.

According to trade data, landed prices of palm oil, which has a share of more than 56% in India's import basket, fell by more than 31% to \$1,080 a tonne on Thursday, from the level a month ago. Similarly, soyabean and

sunflower oil prices have

declined by 19% and 22%,

and \$1,550/tonne, respec-

tively, in the last one month.

flights at key destinations. The issue came in the spotlight after the public tiff between London Heathrow Airport respectively, to \$1,390/tonne and Dubai-based airline Emirates, where the airport operator

PRANAV MUKUL New Delhi, July 22



Airport logjams, delay at ports:



ANUH PHARMA LIMITED

CIN: L24230MH1960PLC011586 Regd. Office: 3-A Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018 Phone: +91 22 6622 7575; Fax: +91 22 6622 7600; Email: anuh@sk1932.com; Website: www.anuhpharma.com

NOTICE OF 62ND ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 62" Annual General Meeting (AGM) of the Shareholders of ANUH PHARMA LTD. will be held on Friday, August 05, 2022 at 4.30 PM IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 to transact the business as set out in the AGM Notice. The Company has completed the dispatch of AGM Notice together with Annual Report for the financial year 2021-22 only through email to all those members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participant(s) (DP) to the Members holding shares as on 1st July, 2022 (cut off for the

Notice is further given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed on Friday, August 05, 2022 for the purpose of Payment of Final Dividend (subject to approval of the Members at the ensuing AGM) and 62nd AGM of the Company (Book Closure)

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as substituted by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 ('the Rules') and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the Remote e-voting facility to the Members to cast their vote by electronic means on all the business items forming part of the Notice of the AGM. The Company has engaged services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules are given here under:

- The Ordinary and Special Business as set out in the AGM Notice may be transacted through voting by electronic means.
- 2. Date and time of commencement of Remote e-voting: Tuesday, August 02, 2022 from 09.00 AM (IST).
- Date and time of end of Remote e-voting: Thursday, August 04, 2022 till 5.00 PM (IST).
- 4. Cut off Date for Remote e-voting: Friday, July 29, 2022. 5. Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company

after the dispatch of the Notice may obtain Login ID & password for Remote e-voting

- by going through instructions in the Notice of e-voting. 6. Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 PM (IST) on Thursday, August
- 7. Detailed procedure for remote e-voting and e-voting during the AGM is provided in the
- Members may participate in the AGM even after exercising their right to vote through
- Remote e-voting as above, but shall not be eligible to vote again at the Meeting. 9. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of Remote e-voting as well as voting at the AGM through
- Notice of e-voting is uploaded on the Company's website i.e. www.anuhpharma.com and also available on the website of CDSL, www.evotingindia.com.
- 11. In case of any grievances in connection with the facility for Remote e-voting, the Members may contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk,evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 or Mr. Bharat Gangani, Company Secretary and Compliance Officer, Anuh Pharma Ltd. 3-A, Shivsagar Estate, North Wing, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400 018; Phone: 022 66227575; Email: anuh@sk1932.com/aplcs@1932.com.

For Anuh Pharma Limited Vice Chairman

File photo of travellers at Heathrow airport in London. Heathrow Airport has introduced a cap on passenger numbers this summer as the aviation sector struggles to cope

forced the carrier to cut down capacity so that it could manage the unusually heavy traffic.

Problem at Europe's airports When

Covid-19 pandemic emerged two years ago and the aviation industry got hit severely, airlines and airports handed pink slips to workers to reduce costs as flights

CLASSIFIEDS

PROPERTY

LAND FOR SALE

"Available on outright /

JV basis sanctioned NA

project admeasuring

Jhambulpada, Khopoli

"IMPORTANT"

copy, it is not possible to verify its contents. The India

contents, nor for any loss or damage incurred as

result of transactions with companies, associations of

individuals advertising in its newspapers

make necessary inquiries before sending any monie

or entering into any agreements with advertisers of

whatsoever. Registered letters are not accepted

0070795588-1

Pali Road. Contact:

+91 98920 43829

Vaibhav Lodha -

4.25 acres at

P C Lodha -

90040 12660"

remained grounded for a long time. However, with Covid slowly receding, people have started travelling and airlines have started boarding flights; but staff at airports weren't hired in line with the growing traffic. This, in addition to several airport and security worker unions at European airports going on a strike seeking better pay, has led to a severe shortage of labour causing disruptions in flight operations.

Affected destinations

These issues have emerged at some of the top European airport hubs, including Heathrow in London, Amsterdam's Schiphol, Brussels

> airport, Frankfurt airport, several and others. The most visible problem is that of delayed baggage.As a result of labour short

luggage is not being loaded into aircraft on time, and several flights are departing without carrying their passengers' luggage.

Additionally, airports are witnessing long queues, causing passengers to miss their flights. Further, as per a *Reuters* report the Port of Dover — UK's gateway to Europe — on Friday declared a "critical incident" over long delays, blaming French authorities for causing a bottleneck as holidaymakers look to start their summer breaks. Ferry operators warned passengers travelling to Calais of facing delays of up to four hours at the start of what is typically one of the busiest periods of travel as schools break up for their summer holiday.

Emirates-Heathrow issue

On July 14, Emirates issued a strongly-worded statement rejecting London Heathrow's demands for cutting airline capacity. "At London Heathrow airport (LHR), our ground handling and catering — run by dnata, part of the Emirates Group — are fully ready and capable of handling our flights.

So the crux of the issue lies with the central services and systems which are the responsibility of the airport operator.. LHR chose not to act, not to plan, not to invest. Now faced with an "airmageddon" situation due to their incompetence and nonaction, they are pushing the entire burden'— of costs and the scramble to sort the mess — to airlines and travellers," the airline said in its statement.

However, a day later, Emirates and London Heathrow (LHR) issued a joint statement announcing having arrived at an agreement, where Emirates agreed cap sales on its flights out of Heathrow until mid-August age, passenger as it works "to adjust capacity".

Meta tweaks Facebook app to act like TikTok

KURT WAGNER & ALEX BARINKA July 22

FACEBOOK PARENT META Platforms is changing the way it shows users posts and videos on its flagship social network, part of an effort to get people to watch content from accounts they don't already follow and better compete with the video app Tik-

The main feed on Facebook will now be called "Home," and will be a place for people to "discover new content" that Facebook thinks that they'll like, according to a company blog post. That includes photos and videos selected by software algorithms, which will surface content based on users' interests, from both accounts they follow and those they

The changes started Thursday, but the majority of the content will still come from accounts users follow, a Meta spokeswoman said. The company plans to increase the new content it shows over time as it improves the recommendation algorithm. A new tab, called "Feeds,"



will exclusively show posts from friends, family, pages and groups that a person has chosen to follow, with the most recent content at the top. "Your Home tab is uniquely personalized to you,"

the company explained in its blog. "This system takes into account thousands of signals to help cut through the clutter and rank content in the order we think you will find most valuable." Facebook's user growth has stalled in recent

years in the US and Europe. Competitor TikTok known for its younger audience, has seen significant growth in its number of users and time spent on the app in the US. In turn, Facebook has been working to attract young people — a group that Meta chief executive officer Mark Zuckerberg has called the company's "north star."

TikTok, whose main feed is called the "For You" page, serves up short-form videos to users with help from its algorithm that discerns their likes and dislikes from their activity on the platform. Most often these videos are from accounts that users don't directly follow, but whose content aligns with their interests.

This personalized approach has helped catapult TikTok to 1 billion monthly users in just four years. While TikTok only has about a third of Facebook's 2.9 billion users, the average USTikToker spends 29 hours a month on the app, almost double Facebook's 16 hours, according to mobile researcher

Zuckerberg has acknowledged TikTok's success in recent earnings calls, and has been pushing his own version of TikTok's short-form videos, called Reels, aggressively on both Facebook and Insta gram. Part of Meta's strategy has also involved attracting creators to make quality videos that originate on Reels. One aim of the new feed will be to keep Facebook users on the app longer by adding more original content and a broader range of

Every video that someone posts to Instagram that's less than 15 minutes long will be automatically branded a Reel. **—BLOOMBERG**

MADURA MICRO FINANCE LIMITED (Subsidiary of CreditAccess Grameen Limited)

Registered Office: No. 36, Second Main Road, Kasturba Nagar, Adyar, Chennai 600 020. CIN: U65929TN2005PLC057390

Website: www.maduramicrofinance.com | Email: secretarial@mmfl.in

Extract of Consolidated unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2022

				(Hs. In crore
SI.		Quarter	Year ended	
No.	Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022
140.	THE STATE OF THE S	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	144.40	107.09	462.80
2	Net profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	13.61	(8.03)	(16.99)
3	Net profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.61	(8.03)	(16.99)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	10.09	(6.20)	(13.93)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	10.55	(6.12)	(13.65)
6	Paid up Equity Share Capital	7.19	7.19	7.19
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	307.42	304.40	296.87
8	Securities Premium Account	83.65	83.65	83.65
9	Net worth	398.26	395.24	387.71
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	2,299.96	1,895.68	2,581.91
11	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
12	Debt Equity Ratio	5.78	4.80	6.66
13	Earnings Per Share (of [] 10 each) (for continuing and discontinued operations) - not annualised			
	1. Basic:	14.02	(8.62)	(19.36)
	2. Diluted:	14.02	(8.62)	(19.36)
14	Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil
15	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil
16	Debt Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable
17	Interest Service Coverage Ratio	Not Applicable	Not Applicable	Not Applicable

Notes:

- The above financial Results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on July 22, 2022. The Statutory Auditors have expressed an unmodified opinion. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock
- Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the the BSE Limited website (URL:www.bseindia.com/corporates) and on the Company's website (URL: www.maduramicrofinance.com). 3. Other line items as required under Regulation 52(4) of the SEBI Listing Regulations, pertinent disclosures
- have been made to the Stock exchange. For Madura Micro Finance Limited

Place: Chennai Date: July 22, 2022 Udaya Kumar Hebbar Director DIN 07235226

DLF CYBER CITY DEVELOPERS LIMITED (CIN - U45201HR2006PLC036074)

Phone No. +91 124 456 8900; E-mail: office-business@dlf.in; Website: www.dlf.in/dccdl/

Regd. Office: 10th Floor, Gateway Tower, DLF City, Phase - III, Gurugram - 122002

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

				(₹ in Lak
S	Particulars	Quarte	Year ended	
No.		June 30, 2022	June 30, 2021	March 31, 202
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	58,390.44	52,091.14	249,640.72
2	Net profit for the period/year (before tax, Exceptional and /or Extraordinary items #)	21,103.57	19,676.98	112,748.52
3	Net profit for the period/year before tax (after Exceptional and /or Extraordinary items#)	21,103.57	19,676.98	112,748.52
4	Net profit for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinarary Items#)	16,433,77	15,574.80	98,174.62
5	Total comprehensive income for the period(comprising profit/(loss) for the period (after tax)/year after tax and Other Comprehensive Income(aftertax)	16,437.69	15,580.62	98,190.29
6	Paid up Equity Share Capital	226,416.77	226,416.77	226,416.77
7	Reserve (excluding revaluation reserve)*	537,905.40	488,896.18	521,467.71
8	Securities Premium Account	10,459.83	10,459.83	10,459.83
9	Net worth	465,109.18	416,099.96	448,671.49
10	Paid up debt capital/Outstanding Debt	1,144,122.74	1,075,017.42	1,132,517.20
11	Outstanding redeemable Preference shares	(1878) 11888 (V.) Co		discontinues in the
12	Debt equity Ratio	1.50	1.50	1.51
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised for quarter ended) (for continuing and discontinued operations)			
	Basic :(₹ absolute amount)	0.73	0.69	4.34
	Diluted : (₹ absolute amount)	0.73	0.69	4.34
14	Capital Redemption Reserve	31,547.73	31,547.73	31,547.73
15	Debenture Redemption Reserve	22,857.14	16,580.77	22,973.27
16	Debt Service Coverage Ratio	1.15	1.20	1.40
17	Interest Service Coverage Ratio	1.99	1.95	2.34

#Exceptional and/or extra-ordinary items adjusted in the Statement of the Profit and Loss in accordance with Ind AS Rules

*Includes Paid up Class B equity share capital of ₹50,000.00 lakh Notes to the unaudited standalone financial results for the quarter ended June 30, 2022:

- 1 The above unaudited standalone financial results of the Company for the guarter ended June 30, 2022, have been prepared pursuant to the requirements of Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), as amended and in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) specified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended.
- 2 The above unaudited standalone financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 22, 2022.
- 3 The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI LODR. The full format of the quarterly unaudited financial results is available on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (BSE) at https://www.bseindia.com/ and the Company's website at https://www.dlf.in/dccdl/.

be accessed at https://www.bseindia.com/ and the Company's website at https://www.dlf.in/dccdl/.

Place: Gurugram

Date: July 22, 2022

financialexp.ep

For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to BSE and can

For and on behalf of the Board of Directors of

DLF Cyber City Developers Limited

Sriram Khattar Managing Director DIN: 00066540

DIN: 00083244)

KINARA CAPITAL (Registered brand of Visage Holdings and Finance Private Limited)

Date: July 22, 2022

Place: Mumbai

Registered Office: #50, 2nd Floor, 100 Feet Road, HAL 2nd Stage, Indiranagar, Bangalore-560 038. CIN-U74899KA1996PTC068587 RBI Registration: B-02.00255 www.kinaracapital.com | Email: CS@kinaracapital.com | Phone: +91 (80) 43241000

Unaudited Financial results for the quarter ended June 30, 2022 (All amounts in lacs except otherwise stated)

SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2022 Unaudited	Quarter Ended 30.06.2021 Unaudited	Year ended 31.03.2022 Audited
1	Total Income from Operations	9,579.15	5,900.50	28,500.68
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	230.29	13.37	1,870.91
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	230.29	13.37	1,870.91
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	170.46	21.05	1,459.19
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	277.12	4.67	1,390.40
6	Paid up Equity Share Capital	1,000.05	670.85	675.97
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	44,023.56	22,447.03	23,854.71
8	Securities Premium Account	40,732.07	20,921.72	20,921.72
9	Net Worth	45,023.61	23,117.89	24,530.68
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,12,869.43	79,911.22	1,13,704.47
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	1
12	Debt Equity Ratio	2.51	3.46	4.64
13	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	1. Basic:(₹)	1.82	0.31	21.69
	2. Diluted:(₹)	1.80	0.30	21.38
14	Capital Redemption Reserve	NA	NA	N.A
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA.	NA	NA

Place: Bengaluru

Date: July 22, 2022

- a) The above unaudited financial results of Visage Holdings and Finance Private Limited (the 'Company') have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 and accordingly, these unaudited financial results together with the results for the comparative reporting period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), and other accounting principles generally accepted in India, circulars, guidelines, directions issued by Reserve Bank of India ('RBI') from time to time and in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 as amended ('Listing Regulations').
 - b) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the websites of Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and our company (www.kinaracapital.com).

c) For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the

- Stock Exchange (Bombay Stock Exchange) and can be accessed on the URL (www.bseindia.com). d) Earnings per share for the year ended 31 March 2022 is annualized and Earnings per share for the guarter ended 30 June
 - 2022 and 30 June 2021 are not annualized.

Sd/-Hardika Shah

DIN: 03562871 (Director and Chief Executive Officer)

For Visage Holdings and Finance Private Limited

V:? व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड नोंद. कार्या.: डीजीपी हाऊस, ५वा मजल

८८ सी, जुना प्रभादेवी रोड, मुंबई, महाराष्ट्र–४०००२५. **नीआयएन:**एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९९ दरध्वनी:+९१-२२-६६५३९००, **फेंक्स:**+९१–२२–६६५३९०८९

ई−ਸੇਲ:investor-help@vipbags.com वेबसाईट:www.vipindustries.co.in

सूचना

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १६० सहवाचित कंपनी (संचालकाची नियुक्ती व पात्रता) अधिनियम २०१४ चे नियम १३ अन्वये येथे सूचना देण्या येत आहे की, व्हीसी/ओएव्हीएममार्फेत मंगळवा २ ऑगस्ट. २०२२ रोजी होणाऱ्या आगामी ५५व्य वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीच्या सदस्यांच्य विचार विमर्षाकरिता कंपनीचे संचालकांच्य कार्यालयाकरिता श्री. पवन कुमार लिल्ह (डीआयएन:००४२३९२५) यांच्या नियोजित उमेदवारीकरिता सदस्य श्री. विकाश कमार बै एचयुएफ) यांच्याकडून व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) कर्डे सूचना प्राप्त झाली आहे कं पनीच्य www.vipindustries.co in वेबसाईटवरई प्रसिद्ध केली आहे. तद्नुसार कंपनीच्या ५५व्य ज़ीएमच्या दिनांक १६.०५.२०२२ रोजीच्य एजीएम सूचनेत नमुद नियमानुसार इतर विषयासह सदर अतिरिक्त विषय विमर्षीत केले जाईल सदस्यांनी कृपया या सूचनेची नोंद घ्यावी आणि यांचे मत एजीएममध्ये किंवा शनिवार, ३० जुलै २०२२ रोजी स.९.००वा.(भाप्रवे) सुरू होणारे ऑपि सोमवार, १ ऑगस्ट, २०२२ रोजी ... सायं.५.००वा.(भाप्रवे) समाप्त होणाऱ्या रिमोट ई–

वोटिंगद्वारे मत द्यावे. व्ही.आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेडकरित आनंद डाग कंपनी सचिव व प्रमुख-विधी

दिनांक : २३ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०.

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1670 / 2022

Jamia Inamul Hasan Educational Trust ... बाबत Mr. Shahabuddin Ghayasuudin Ansari ... अर्जदार सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की.

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मद्यावर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रू. ५०००/-

(अक्षरी रूपये पाच हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयार्च असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेष्ट

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १५/०७/२०२२ रोजी दिली



अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

जाहीर सूचना

नमुना क्र. युआरसी-२

हायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

 येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६१ वे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायद २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे. तोडी मिल्स** या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे. २. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

खरेदी, विक्री, पुनर्विक्री, आयात, निर्यात, वाहतूक, साठवणूक, प्रचार विपणन किंवा पुरवठा, व्यापार, किरकोळ तसेच भारतात किंवा इतरत्र घाऊक आधारावर सर्व प्रकारच्या वस्तूंमध्ये कोणत्याही प्रकारे व्यवहार करणे असा यवसाय चालू ठेवणे. उत्पादक, उत्पादक, वितरक, व्यापारी, व्यापारी, स्टॉकिस्ट यांचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणि त्या हेतूने टेप, वेबिंग्जच्या त्र्यवसायात वस्तू, लेख, साहित्य आणि प्रत्येक वर्णनाच्या आणि प्रकारच्या वस्त खरेदी, विक्री, वितरण आणि व्यवहार करणे, दोरी, दोर, वेणी, रंग रसायने, पॅराशूट, सुरक्षा हार्नेस, वायर दोरी, धातूचे हक, धातूचे घटक, सर्व प्रकारचे स्लिंग, रेषा, वस्त्रे, शेअर्स, सिक्युरिटीज, जंगम आणि जंगम मालमत्त आणि किंवा इतर कोणतेही व्यवसाय ज्यावर पक्ष वेळोवेळी सहमत होऊ

३. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय-तोडी इस्टेट. सनमिल कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३ येथे निरीक्षणामाठी उपलब्ध आहेत

४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

आज दिनांकीत १८ जुलै, २०२२

अर्जदारांची नावे: १) श्याम तोडी २) आदर्श तोडी ३) गौरव तोडी

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र. ७५ बृहन्मुबई विभाग मबर्ड सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०. चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांकः ACC / X / 1663 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः Hauze Ilmiya Imam Sadiq Trust ... बाबत Mr. Mohsin Ali Mohd Husain Shaikh ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यावर चौकशी करणार आहेत:-

 वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रू. १०००/-(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

दिले जातील ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक १२/०५/२०२२ रोजी दिली.



सही/-(प्र) अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुबई

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

मी खान मोहम्मद अहमद नियाझ, निवासी पत्ता: बी विंग, ७०४, अल-सवेरा को-ऑपरेटिव्ह हौसिंग तोसायटी, काशिमिरा, मिरा रोड पुर्व, ठाणे–४०९९०५ (सदर फ्लॅट). माझी आई स्वर्गीय जनतन्निसा नियाझ भहमद यांचे २३ फेब्रुवारी, २०२१ (मयत) रोजी नेधन झाले, त्या सदर फ्लॅटच्या मालक होत्या मयताचे कायदेशीर वारसदार म्हणून सदर फ्लॅर माझ्या नावे अर्थात खान मोहम्मद अहमद नियाझ या नावे हस्तांतर करण्यात येईल. जर कोणासह प्रदर फ्लॅटबाबत आक्षेप किंवा दावा असल्यार त्यांनी कृपया संपर्क अल–सवेरा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, काशिमिरा येथे सदर सूचनेच्या गरखेपासून १४ कार्यालयीन दिवसात करावा. दिनांक: २३.०७.२०२२

PUBLIC NOTICE

Mrs. Jyoti Shashikant Golatkar, a bonafied nember (Second & 50% share-holder) of Deepanjali CHS Ltd. having address at Building No.3, Baf-Hira Nagar, Lower Kharod Marve Road, Malad (W), Mumbai 400095 an holding Shop No.37 & 38 jointly with Mr Vishwas Sitaram Risbood (joint and 50% share-holder) in the society. Mrs. Jyot Shashikant Golatkar expired on 13/06/2022 without making any nomination. Mr. Mrujesh Shashikant Golatkar and Mr. Hrishikesh Shashikant Golatkar sons (legal heirs) of Mrs Jyoti Shashikant Golatkar approached the society to transfer 50% share of the above

said shops in their names. The society hereby invites claims and/o objections from other heir or legal heirs and or other claimants/ objectors, if any, for the ransfer of the said 50% shares and interes n the capital of the society, of the decease nember within a period of 15 (Fifteen) days rom the date of publication of this notice along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of 50% shares and nterest in the capital of the society of the leceased member in the society.

f no claims/objections are received within th erein prescribed period, the society shall be free to deal with shares and the interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of 50% shares and interest o eceased member in the capital/property of the society shall be dealt with the manne rovided under the bye laws of the society A copy of registered Bye-Laws of the society s available for inspection by the claimants objectors, in the office of the society between 0.00 am to 6.00 pm from the date of publication of notice till the date of expiry of ts period.

Advocate: Haridas Sul Date: 23/07/22 Mob no.: 9137122586 Email: adkarmokarassociates@ gmail.com

PUBLIC NOTICE

nember (100% shareholder) of Prasanr /astu Co-Operative Housing Society Limited having address at, Jankalyan Nagar, Nea Ganesh Temple, Baf-Hira Nagar, Malad (W Mumbai 400095 and holding Flat No. B/35 i the society. Mrs. Jyoti Shashikant Golatka expired on 13/06/2022 without making an nomination. Mr. Mrujesh Shashikant Golatka and Mr. Hrishikesh Shashikant Golatkar son (legal heirs) of Mrs. Jyoti Shashikant Golatka approached the society to transfer 100% share of the above said flat in their names The society hereby invites claims and/o objections from other heir or legal heirs and or other claimants/ objectors, if any, for the ransfer of the said 100% shares and intere n the capital of the society, of the decease member within a period of 15 (Fifteen) days from the date of publication of this notice na with conies of such documents a other proofs in support of his/her/their claims objections for transfer of 100% shares and nterest in the capital of the society of the leceased member in the society

f no claims/ objections are received within the nerein prescribed period, the society shall be ree to deal with shares and the interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for ransfer of 100% shares and interest of eceased member in the capital/property of the society shall be dealt with the manner provided under the bye laws of the society copy of registered Bye-I aws of the society s available for inspection by the claimants objectors, in the office of the society between 0.00 am to 6.00 pm from the date of ublication of notice till the date of expiry ts period.

Advocate: Haridas Sul Date : 23/07/22 Mob no.: 9137122586 Email: adkarmokarassociates@ gmail.com

PUBLIC NOTICE

Mrs. Jyoti Shashikant Golatkar, a bonafie member (100% shareholder) of Deepania CHS Ltd. having address at, Building No.: Baf-Hira Nagar, Lower Kharodi, Marve Road Malad (W), Mumbai 400095 and holding Flat No. B/65 in the society. Mrs. Jyoti Shashikan Golatkar expired on 13/06/2022 withou making any nomination. Mr. Mrujesh Shashikant Golatkar and Mr. Hrishikes Shashikant Golatkar sons (legal heirs) o Mrs. Jyoti Shashikant Golatkar approached the society to transfer 100% share of the above said flat in their names.

The society hereby invites claims and/o objections from other heir or legal heirs and or other claimants/ objectors, if any, for the ransfer of the said 100% shares and interes n the capital of the society, of the deceased nember within a period of 15 (Fifteen) days from the date of publication of this notice along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of 100% shares and nterest in the capital of the society of the

deceased member in the society. f no claims/ objections are received within the nerein prescribed period, the society shall be free to deal with shares and the interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provide under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of 100% shares and interest of deceased member in the capital/property of the society shall be dealt with the manne provided under the bye laws of the society A copy of registered Bye-Laws of the society available for inspection by the claimant biectors, in the office of the society between 0.00 am to 6.00 pm from the date of publication of notice till the date of expiry of

its period. Place: Mumbai Advocate: Haridas Su Date: 23/07/22 Mob no.: 9137122586 Email: adkarmokarassociates@ gmail.com CHANGE OF NAME AND DATE OF BIRTH

I have changed my (OLD NAME) Geeta Narasayya **Botla** to (NEW NAME) Shobha Shankar Neelam And

Date of Birth from Date: 17.02.1974 to Date: 17.02.1976. As Per My Aadhar Card Number 8989 7301 4499.

And My Original Documents

जाहीर नोटिस सर्व सामान्य जनतेने सुचना घ्यावी की, सदनिका क्रमांक २१० इमारत क्रमांक आर-११, दुसरा मजला, श्री साई गणेश को.ऑप.हौ.सो.लि., एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, पुनम नगर, अंधेरी पर्व, मंबई-४०००९३, हि सदनिका **कै. अमीरप्रसा !ाजभर** च्या नावे असून **कै. अमीरप्रसाद राजभर** यांचे निधन jaई येथे दिनांक १९/०८/२०१४ रोजी झालेले असू यांच्या मागे १) श्रीमती. सुंदरादेवी अमीरप्रसाद राजभर (पत्नी) २) श्री राजू अमीरप्रसाद राजभर (मुलगा), ३) श्री रमेश अमीरप्रसाद राजभर (मुलगा), ४) श्री. दिनेश्कुमार अमीरप्रसाद राजभर (मुलगा), ५) श्री सुरेश अमीरप्रसाद राजभर (मुलगा) ६) श्री राजेश अमीरप्रसाद राजभर (मुलगा) हे

श्रीमती. सुंदरादेवी अमीरप्रसाद राजभर ह्या सद सदनिका आपल्या नावे हस्तांतर (Transfer) करीत आहेत सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दाव किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्यास आवश्यक कागदपत्रास आणण्याची सूचना घ्यावी, त्या नंतर दावे, आक्षेप गृहीत धरत

नंदरच्या संदनिकेचे कायदेशीर वारस आहेत.

दिनांक : २३/०७/२०२२ **आर-११, सोसायटी कार्याल** श्री साई गणेश को ऑप.हौ.सो.लि. एम.एम.आर.डी.ए. कॉलनी, पुनम नगर अंधेरी पुर्व, मुंबई - ४०००९३

PUBLIC NOTICE

Mrs. Jyoti Shashikant Golatkar, a bonafied nember (100% shareholder) of Deepanjal CHS Ltd. having address at, Building No.3 Baf-Hira Nagar, Lower Kharodi, Marve Road, Malad (W), Mumbai 400095 and holding Shop No. 7 & 51 in the society. Mrs. Jyot Shashikant Golatkar expired on 13/06/2022 vithout making any nomination. Mr. Mrujesh Shashikant Golatkar and Mr. Hrishikesh Shashikant Golatkar sons (legal heirs) of Mrs Jyoti Shashikant Golatkar approached the society to transfer 100% share of the above said shops in their names.

The society hereby invites claims and/o objections from other heir or legal heirs and/ or other claimants/ objectors, if any, for the ransfer of the said 100% shares and interes n the capital of the society, of the deceased nember within a period of 15 (Fifteen) days rom the date of publication of this notice along with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of 100% shares and nterest in the capital of the society of the deceased member in the society.

f no claims/ objections are received within he herein prescribed period, the society shall be free to deal with shares and the interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of 100% shares and interest of deceased member in the capital/property of the society shall be dealt with the manner provided under the bye laws of the society A copy of registered Bye-Laws of the society s available for inspection by the claimants biectors, in the office of the society between 0.00 am to 6.00 pm from the date of publication of notice till the date of expiry of

Place: Mumbai Advocate: Haridas Sul Date: 23/07/22 Mob no.: 9137122586 Email: adkarmokarassociates@ gmail.com

ts period.

PUBLIC NOTICE NOTICE IS HEREBY GIVEN THAT We are verifying the title of Sat-Chi Anand Co-operative Housing Society Limited, a society registered under the provisions of Maharashtra Co-operative Housing Society Act 1960 and under Rule 1961, vide Registration no. BOM/HSG/5106 of 1977 dated 17.03.1977 and having its registered office at Plot No.26/27 Pandurang Wadi, Road No.6, Goregaon (East), Mumbai – 400 063, for the purpose of granting of the development right with respect to the land and the abovesaid Society more particularly described in the Schedule to as "the Property") in favour of our

All persons having any claim in respec of the Property or any part thereof, as and by way of sale, developmen rights, power of attorney, TDR rights, FSI Rights, exchange, mortgage, gift, allotment letters, lien, lis-pendency, rust, lease, possession, inheritance easement or otherwise howsoever known in writing to the undersigned at their office at 203/A, Nirmala Sadan, RTO Road, Off. New Link Road, Kanderpada, Dahisar (West), Mumba – 400 068, within 14 (fourteen) days from the publication of this Notice otherwise, the same, if any, will be onsidered as waived.

THE SCHEDULE ABOVE
REFERRED TO:
ALL THAT piece and parcel of land
bearing C.T.S. No. 100, 100/1, 101,
101/1 to 3, admeasuring 1750.2 sq.
mtrs., (as per Property Card) of Village
Pahadi Gorgagon East Tallula Pahadi Goregaon Fast Taluka Borivali within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai, situated at Pandurang Wad Road No.6, Goregaon (East), Mumba

Dated this 23rd day of July, 2022 Mr. Bharat A. Guray Advocate, High Court, Bombay

NOTICE

Mrs. Lata G. Hinduja (Co-Owner) a ember of the DATTANI SHELTER CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Having address at C.T.S. 1A/2 Survey No.6 (PART) Link Road, Opp Oshiwara Bus Depot, Goregaon (West And holding Flat No. 105 in B-Wing the building of the society died on 25/01/202: without making any nomination.

The society hereby invites claims of

objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest o the deceased member in the property of the society within a period of 15 days from the publications of this notice, with copie objections for transfer of shares and interest of the deceased member in the property of the Society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest o the deceased member in the property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the Society for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered bye-laws of the society i available for inspection by the claimants objectors, in the office of the society / with the secretary of the society between 9.45 am to 10.45 am from the date of publication of the notice till the date o

expiry of its period. For and behalf o Dattani Shelter Co-Op Housing Society Ltd Chairman Secretary Date: 23/07/2022 Place : Mumba

PUBLIC NOTICE

06) Mrs. Meena Rajiv Kakodkar (holdir Flat No 07) and Mrs. Meena Rajiv Kakodka along with a Garage in the society compound are Member of the Kamla Sada Co-operative Housing Society Ltd. having address at, Plot No 255, Kamla Sadan Co-o Housing Society Ltd, Prof UU Bhatt Marg Matunga(CR) Mumbai-400019, have reported loss of share certificates no 06 (flat 06), 07 (flat 07) & 17 (Garage in compound in the said society, The society hereby invites claims or objections from claimants o objectors to the issue of duplicate share certificates to them within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs i support of the claims/objections for issue of duplicate share certificates. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall issue duplicate share certificates as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society sha**ll** also be dealt with in the manne rovided under the bye-laws of the societ or and on behalf of Kamla Sadar Co-operative Housing Society Ltd. Issued by the Managing Committee of the society. Date: 23.07.2022

Place: Mumbai For and on behalf of Kamla Sadan Co-operative Housing Society Ltd. Issued by the Managing Committee of the society.

जाहीर सूचना

देवंगत श्री.अनिल कमार वर्मा सार्वजनिक सदस्य यांर्न अधिकृतपणे अधिकृत केले आहे, याची दखल यांनी घ्याव की, या फ्लॅट क्र.६७, ६वा मजला, क्षेत्रफळ सुमारे ५० चौरस फूट कार्पेट, आकाश दर्शन कोहौसोलि म^{ध्}ये स्थित न्तॉट क्रमांक ३४३, सेंट अँथनी रोड, वाकोला सांताक्रुः (पर्व) मंबई ४०० ०५५ ची मालक व ताब्यात आहे आणि तिच्याकडे भाग प्रमाणपत्र क्र. २ ते ६ धारण के आहे, दि.१४.११.२०१९ रोजी त्यांचे पती दिवंगत श्री अनिल कुमार वर्मा यांच्या निधनानंतर, श्रीमती संध्या वर्म वय ६२ आणि त्यांच्या २ मुली कु. अनुषा वर्मा वय ३ आणि कु. अंकिता वर्मा वय ३२ या एकमेव कायदेश बारसदार आहेत. स्वर्गीय शी अनिल कुमार वर्मा यांचे वारस आता तिचा वरील फ्लॅट सांताक्रूझ-पूर्व, मुंबई येथे राहणाऱ ५६ वर्षांच्या श्री. जेकब जॉन शारकनला विकायचा आहे ज्याने डीसीबी बँक मुंबई कडून गृह कर्जासाठी अर्ज केल

हक, व्याज, शीर्षक असल्यास कोणत्याही व्यक्तीचा व किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणार्यांचा आक्षेप असल्य मी यादारे आमंत्रित करत आहे की. ही सार्वजनिक सच्च प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत खालील पत्त्याव कळवणे आवश्यक आहे, अशा दस्तऐवजांच्या प्रती आणि उक्त फ्लॅटच्या जागेवरील त्याच्या/तिच्या/त्यांच्य दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ इतर पुराव्यांसह, व दिलेल्या मुदतीत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त न झाल्यास माझा क्लायंट पुढे जाईल आणि विक्रीच्या सर्व आवश्यकत पूर्ण करेल सदर सदनिका जागेचे करार असा दावा आणि त्यानंतर प्राप्त झालेल्या हरकती माफ करण्यात आल्या

ॲड. राजेश पी. सिंह बी.कॉम., एलएल बी. ासः १७०४, एस्पी टॉवर, आयसीआयसीआय बँव दत्तपाडा रोड. टाटा स्काय सिटी समो बोरिवली (पू), मुंबई ४०० ०६६ दूरध्वनी: (मो) ९८२०३६००६८ (मो) ९५९४४३४५८ ईमेल: advocatesinghrajesh@gmail.com

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले सदर सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी आहे की, आयडी कार्ड क्र. 2202900 असलेल आयसीआयसीआय बँक लिने जारी केलेल श्री दत्ता महादेव साखरे याचे एक आयडी कार्ड ह रेनमध्ये विरार ते अंधेरी दरम्यान प्रवास करतान 05-07-2022 रोजी गहाळ आणि/ किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेर ऑण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बॅंक लिमिटेड, चादिवली टॉवर, ऑटम्न इस्टेट, चादिवली स्टुडियो जवळ, म्हाडा कॉलनी समोर

अधेरी चादिवली पूर्व, मुंबई - 400072. त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ।।हकाना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार्डु क्र. 2202900 धारक कोणत्याही अनधिकृत व्यक्तिला कोणतेही प्रदान करू नये. प्या पुढे सूचना घ्यावी की कोणीही सदर आयुर्ड कॉर्डधॉरक कोणत्याही व्यक्तिला प्रदान करित भसल्यास त्याची / तिची स्वतःचा खर्च जोरवीम आणि परिणामांतर तसे कराते आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही प्रदानासाठी बधनकारक आणि/किवा जबाबदार राहणार नाही नाक: 23-07-2022 | ठिकाण: मबर्ड

जाहीर नोटिस सर्व संबंधितांना या जाहीर सूचनाद्वारे कळविण्यात येते की, आमचे अशील **श्रीमती. सुनिता रमेशचंद्र रायक**र रा. ए/०३ . गंधर्व को . ऑ. हो . सो . लि . . सेंटल पार्व रोड, नालासोपारा (पू), ता. वसई, जि. पालघर-४०१२०९ द्या सदनिका क्र. **ए-०१**, तळ मजला, क्षेत्रफळ **३०६ चौ. फुट** (बिल्ट-अप), गंधर्व को.ऑ.हो.सो.लि., सर्वे नं.७ : १, प्लॉट नं.६२, निळेमोरे, नालासोपारा (पु), ता. वसई **जि. पालघर - ४०१२०९** विकण्यास इच्छुक आहेत. सद दिनका आमचे अशिलांचे पती कै. रमेशचंद्र नारायप ायकर व आमचे अशिलांच्या पतीच्या बहिण श्रीमती. कल्पन माकांत लोटलीकर यांच्या संयुक्त नावे आहे. परंतु मेशचंद्र नारायण रायकर ह्यांचा दिनांक ०४.०७.२०२ रोजी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात श्री. नाराय मेशचंद्र रायकर (मुलगा), व आमचे अशिल असे एकूण नण त्यांचे कायदेशीर वारस म्हणून अस्तित्वात आहेत वरील नमद वारस व श्रीमती. कल्पना रमाकांत लोटलीक : वर उल्लेख केलेल्या ए-०१ सदनिकेचे विक्रीव्यवह करीत आहेत तरी सदर सदनिकाच्या विक्री व्यवहार संबंधी कोणत्याई

यक्तीची, वारसाची हरकत अथवा हक्क किंवा हितसंबंध सल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून **७ दिवसांच् आत** लेखी पुराव्यासह हरकत खालील पत्यावर व्यक्तीश ज्ळवावी. जर मदती मध्ये कणाचीही हरकत नसल्यार ामचे अशिलांना सदर सदनिकाचे विक्री व्यवहार पूण ।रण्यात येईल. आणि खरेदीदार करारनामा नोंदण रून सदर सदनिकाचे निर्वीवाद मालक होतील ह्यार्च नोंद घ्यावी व त्या नंतर आलेल्या कोणत्याही हरकतीर्च रखल घेतली जाणार नाही.

सही/- वकील - श्री. महेश विजय भोसले शॉप नं. १३, अमिपार्क ए-१ बिल्डींग, शिवसेना शाखे जवळ एस. टी. डेपो समोर, अमिपार्क, नालासोपारा (प.) ता. वसर्ड, जि. पालघर - ४०१२०३ मो. क्र. - ८४०८८६०४६३ दिनांक : २३/०७/२०२२ विकाण : नालासोपारा

जाहीर सूचना

आहे की, माझे अशील नामे रंजना नरेश हुमणे हे फ्लॅट क्रमांक १०१. क्षेत्रफळ समारे ७१७ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, १ला मजला, इमारत क्र.१२, शी सिद्धिविनायव पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीतील श्री सिद्धी विनायक पार्व इमारतीत, मालमत्ता सर्वे क्र.२५३, हिस्सा क्र.४(भाग) गाव-माजिवडे. साईबाबा मंदिराजवळ. लोकमान्य नगर पाडा क्रमांक ४. ठाणे (प.) ४०० ६०६ येथे वसलेले आहे, सोसायटी नोंद क्रमांक टीएनए/(टीएनए), एचएसजी/(टी.सी.)/११३५३/२००० दिनांव २५.०१.२००० येथील जागेचे मालक आहेत. सदर मालमत्ता श्री.नरेश बाळकृष्ण हुमने यांच्या नावावर होती जी त्यांनी मे.श्रीजी एंटरप्रायझेस यांच्याकडन दि.०६.०९.१९९६ रोजीचे नोंदणी क्र.टीएनएन१/५७*५*६/ १९९६ अंतर्गत उपनिबंधक ठाणे शहर यांच्य कार्यालयात नोंदणीकृत करारनामानुसार खरेदी केला आहे. श्री. नरेश बाळकृष्ण हमणे यांचे दि.०२.१२.२०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) रंजना नरेश हुमणे (पत्नी), २) श्री. धनंजय नरेश हुमणे (मुलगा) ३) सौ. मानसी मंदार जोशी (विवाहापूर्वी मुलीचे नाव मानसी नरेश हुमणे), हे एकमेव कायदेशीर वारस आहेत १) श्री. मनीष सुनील सिंग, २) सौ. कविता मनीष सिंह हे रंजना नरेश हमणे यांच्याकडून फ्लॅट खरेदी करतील या करारनाम्यात १) श्री. धनंजय नरेश हुमणे, २) सौ. मानसी मंदार जोशी हे पुष्टी करणारे पक्ष मानले जातील फ्लॅट क्रमांक १०१ चे भाग प्रमाणपत्र क्र. १०८ आह आणि समभाग क्र.५४१ ते ५४५ पर्यंत अजूनही रंजन नरेश हमने यांच्या नावावर आहेत.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यार किंवा वर संदर्भीत मालमत्ता किंवा भागावर विक्री अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट मालकी हक्क, परवाना, गहाणवट, अधिकार हस्तांत किंवा लाभार्थी हित, बक्षीस खरेदीखत, मृत्युपत्र, तारण किंवा सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा दाव असल्यास त्यांनी मालमत्तेच्या अधिकाराच दावाकरिता उपरोक्त सदर मालमत्तेबाबत त्यांचे आक्षेप सदर संचना प्रकाशन तारखेपासन १५ दिवसांत सादर करावेत. लेखी स्वरुपात आक्षेप साद करण्याकरिता पत्ता खालीलप्रमाणे.

(ॲंड. आदित्य एच. गाडे) उच्च न्यायालय, मुंबई ए.जी. असोसिएटस ४०१, गजानन कमर्शियल कॉम्प्लेक्स, ग्लोबल बिझनेस सेन्टरच्या वर सिडको बस स्टॉपजवळ ठाणे (पश्चिम)-४००६०१

Hindustan Unilever Limited Regd. Office: Unilever House, B.D. Sawant Marg, Chakala, Andheri (E), Mumbai-400 099 Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have bet lost/mislaid and the holder of the said securities / applicant has applied to the Company to issue duplica

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Compa at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to iss

certificates without further intimation.					
Folio No	Name of holder/applicant	Kind of securities and face value	Distinctive Nos.	Certificate No.	No. of securiti
HLL0723062	Gool Darab Broacha (Deceased) & Freny Keki Sethna (Deceased)	Ordinary Equity shares of Rs.10 each	30810610- 30810634	685937	25
HLL0723062	Gool Darab Broacha (Deceased) & Freny Keki Sethna (Deceased)	Ordinary Equity shares of Rs. 10 each	30810635- 30810659	685938	25
HLL2757981	Freny Keki Sethna (Deceased)	Ordinary Equity shares of Rs. 1 each	1128333981- 1128334190	5232006	210
Date: 21/07/2022					

Place: Mumbai

PUBLIC NOTICE

Public in General hereby informed that my clients 1) Mrs. Juliet Dsouza & 2) Roosevelt Dsouza, 3) Linford Dsouza. that they are lawful owner occupier and in possession of Flat premises situated at Flat No. B-2407 on 24th Floor, in Tower B, in the project Sunteck City Avenue-2, Situated at Ram Mandir Road, Goregaon West, Mumbai-400 104.

That my client has acquired/purchased said premises from M/s. Skysta Buildon Private Limited, vide agreement for sale dated 28/12/2017, having Registration Sr. No. BRL9 10793-2017 registered before the Joint Sub Registrar Borivali 9. Which has been misplaced and same is not traceable even after a diligent search.

My clients have lodged a complaint for missing/misplacing of the said sale agreement in V.P. Road Police Station on 09/06/2022 having G.D. No. 0855 Any person or persons or financial institution having possession of the said original agreement for sale or having claim with respect to the said Flat in any manner should intimate to the undersigned within 15 days o publication of this Public Notice, failing which, my client shall proceed i any objection or claim is not received.

Rajesh Kumar Singh (ADVOCATE HIGH COURT) Lawyer's Chamber, Bhaskar Building, 2nd Floor, Bandra (East), Mumbai - 400 051, Mob.: 98209 38076 Place: Mumbai

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे नारपोली, तालुका भिवंडी, जिल्ह ठाणे येथील सर्व्हे नंबर ११/२६, यांस टीडीआर सर्टिफिकेट नंबर २२९, ओ/डब्लु नंबर टी. पी./डी.आर.सी./१८५९, दिनांक २४/०६/२०२२, टीडीआर क्षेत्र ५९४५.०० चौरस मीटर अशी मिळकत श्री. बाबु कचेर भोईर, राहणार :- ४०, पूनम किराणा स्टोर, भिवंडी, जिल्ह ठाणे यांच्या मालकीची असून सदर टीडीआरचे क्षेत्र आमचे अशिल श्री. जितेंद्र रावजी पटेल व श्री. सनिल रावजी पटेल, दोघे राहणार :- घरनंबर १२३७, भगवान अपार्टमेंट कंपाउंड शंकर डाईंग मिल समोर, जुना आग्रा रोड, कामतघर (नारपोली), भिवंडी, जिल्हा ठाणे यांना कायम विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. तसेच आमच्या अशिलांना टायटल तपासणी करावयाची असून त्यांच्या सांगण्यावरुन सदर नोटीस देत आहे.

तरी वरील निम्नलिखीत मिळकतीमध्ये कोणीही व्यक्ती अथवा व्यक्तींचा विक्री, गहाण लीज, तारण, भाडेपट्टा, बक्षिस, दान, देखभाल, पोटगी, वारसा, वहीवाट, करार, कब्ज किंवा इतर कुठल्याही प्रकारचा हक दावा वा हितसंबंध असल्यास तशा व्यक्तीने/व्यक्तीनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून चौदा (१४) दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांस त्याचे निम्नलिखीत कार्यालयीन पत्यावर कागदोपत्री पुराव्यासह लेखी कळवावे. तसे न कळविल्यांस सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हक, दावा व हितसंबंध नाही, किंव असल्यास त्यांनी तो सोडून दिला आहे असे समजून आमचे अशिल सदरचा व्यवहार पूर्ण करतील, याची नोंद घ्यावी.

१) कार्यालयीन पत्ता: २०५, दुसरा मजला, कोणार्क आर्केड, तहसिलदार ऑफीस समोर, काप कणेरी, भिवंडी, जि. ठाणे. R) Bhiwandi Nizampur City Municipal Corporation

Town Planning Department, Bhiwandi

श्री. व्यंकटेश टी. चिटीकेन

(खरेदीदारातर्फे वकील)

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड

रजि. ऑफिस : कृशाल कमर्शियल कॉम्प्लेक्स, १०वा मजला, एम.जी.रोड, चेंबूर (प.), मुंबई - ४०० ०८९

<u>नोटीस</u> याद्वारे नोटीस दिली जात आहे की सेबी (LODR) नियम, २०१५ च्या नियम ४७(१) नुसार ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या Unaudited Financial Results वर विचार करण्यासाठी आणि त्याची नोंद घेण्यासाठी कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग गुरूवार, ११ ऑगस्ट , २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आलेली

स्थळ : मुंबई दिनांक : २३ जुलै,२०२२

MIRA BHAINDAR MUNICIPAL CORPORATION

Indira Gandhi Bhavan, Chhatrapati Shivaji Maharaj Marg,

No.MNP/PWD/Tender/423/2022-23

Mira-Bhaindar Municipal Corporation Public Works Department are inveted tender for various works in MBMC area. The tender documents are available on MBMC website http:// <u>mahatenders.gov.in</u> from 27/07/2022 to 10/08/2022 upto 12.00 PM & submit the tender dully filled on http://mahatenders.gov.ir

१०० टक्के मतदान! हिच लोकशाहीची शान!

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७ओ वाचावे बदल अर्ज क्र. स.ध.आ. /९/६५९५/२०२१

ज्याअर्थी, AIR INDIA SPORTS CLUB (Western Region) MUMBAI

आज दिनाक २२/०७/२०२२ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या



अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग मुंबई याचेकरीता

🔳 एम एम आर डी ए

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

दुरध्वनी क्र. २६५९७४३८/७४३६, फॅक्स - २६५९१११२ ई-मेल : pawsrm@mailmmrda.maharashtra.gov.in / ajinkya.kenekar@mailmmrda.maharashtra.gov.in

ई- निविदा सूचना कामाचे नाव: सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीच्या कामांतर्गत काशिदकोपर जलाशय येथे

कोऱ्या ई-निविदांची किंमत अनामत रक्कम कामाची अंदाजित रक्कम कामाचा कालावधी **क्त. ३२,३९,८१३/-**१ महिना र्स. ३२,४००/-रु. ११२०/-(वस्तु व सेवा कर वगळता) (पावसाळ्यासहीत

ई-निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी : २५/०७/२०२२ (१८:०० वा.पासून) ते ०४/०८/२०२२ (१८:०० वा.पर्यंत)

mailmmrda.maharashtra.gov.in या ई-मेल किंवा दुरध्वनी क्रं. ०२२-२६५९७४४५ येथे संपर्क साधावा.

कार्यकारी अभियंता, विद्युत,

क्र. अ.वि./पा.पु.स्रो.व्य.कक्ष/२२ के.व्ही. विद्युतवाहीनी/२०२२ पा.पु.स्त्रो.व्य.कक्ष

नोंदणीकृत कार्यालय: ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८. द्रः:+९१-२२-६६२२७५७५; फॅक्स:+९१-२२-६६२२७६००,

येथे सूचना देण्यात येत आहे की, अ**नुह फार्मा लिमिटेड** (कंपनी) च्या समभागधारकांची ६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, ०५ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.४.३०वा. भाप्रवे** एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी पुर्ततानुसार व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. वित्तीय वर्ष २०२१–२२ करिता वार्षिक अहवालांसह एकत्रित एजीएम सूचना वितरणाची प्रक्रिया कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्या १ जुलै, २०२२ रोजी गागधारणा असणाऱ्या सदस्यांना (वितरणाच्या उद्देशाकरिता नोंद दिनांक) ई-मेलने पाठविली आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम. २०१४ च्या नियम २०, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) सुधारित अधिनियम, २०१५ (नियम) द्वारे पर्यायी म्हणून आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ ासार कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व व्यवसाय बाबींवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी सदस्यांनी रिमोट -वोटिंग सुविधा दिलेली आहे. ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी आणि

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, ०२ ऑगस्ट, २०२२ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल.

रिमोट ई-वोटिंग गुरुवार, ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल.

तारखेला कंपनीचे भागधारक झाले आहेत त्यांनी ई-वोटिंगच्या सूचनेत माहितीचे पालन करून रिमोट ई–वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंगने मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु सभेत पुन्हा मत

नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. १०.ई-वोटिंगची सूचना कंपनीच्या www.anuhapharma.com आणि सीडीएसएलच्या

१.रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेस्ककडे संपर्क करावा किंवा टोल फ्री क्र.१८००२२५५३३ वर संपर्क करावा किंवा श्री. भरत गंगानी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी, अनुह फार्मा लिमिटेड, ३-ए शिवसागर इस्टेट, उत्तर विंग, डॉ. ऑनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८, द्र.:०२२-६६२२७५७५, ई-मेल:anuh@sk1932.com/aplcs@1932.com.

अनुह फार्मा लिमिटेडकरिता

बिपीन शाह

ठिकाण: मंबर्ड दिनांक: २२.०७.२०२२

उपाध्यक्ष (डीआयएन:०००८३२४४)

सही/-

चेतन तेंडुलक

ईशा मीडिया रीसर्च लिमिटेड वतीने

Public Works Department

Bhayandar (W), Tal. Dist. Thane-401101. Tel.:28192828 Date: 22.07.2022

| Tender Notice No.423 |

submission date 11/08/2022 upto 12.00 PM hrs.

Ref.No.:MBMC/PRO/175/2022-23

Date: 22/07/2022 Sd Executive Engineer (PWD) Place: Bhaindar Date: 22/07/2022 Mira-Bhainder Municipal Corporation

जा. क्र.-स.ध.आ.-९/६८४२/२०२१ सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुबई धर्मादाय आयुक्त भवन, १ ला मजला, सास्मिरा इमारत, सास्मिरा रोड, वरळी, मुंबई- ४०००३० दिनाक- २२/०७/२०२२

जाहीर नोटीस

सा. न्या. नों क्र. F-53241 (मुंबई) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Mr. Rahul Gopal Shetty यांना स.ध.आ. - ९ (प्र.) या यांचेकडे बदलाकरिता उपरोक्त बदल अर्ज सादर केलेला आहे व तो सहायक धर्मादाय आयुक्त-९ (प्र.) यानी दिनांक १४/०७/२०२२ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे, त्याअर्थी, हितसबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अर्जास आपणास काही आक्षेप /हरकत घ्यावयाची असल्यास आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत सहायक धर्मादाय आयुक्त-९ (प्र.) याचेसमोर दाखल करावी, अन्यथा सदर बदल अर्जास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर अंतिम आदेश करण्यात येईल

शिक्क्यानिशी दिली.

वेबसाईट - : https://mmrda.maharashtra.gov.in

२२ के.व्ही. वीज पुरवठा करणे

निविदा स्विकारण्याची अंतिम तारीख : ०८/०८/२०२२ (१५:०० वा. पर्यंत) टिप : ई-निविदा प्रपत्रे, शुध्दीपत्रक व इतर माहिती https://etendermmrda.maharashtra.gov.in. या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ई-निवदा संबंधीत सविस्तर माहिती आणि मदतीसाठी etendersupport@

तारीख : २३/०७/२०२२ ठिकाण: वांद्रे (पूर्व), मुंबई.

अनुह फार्मा लिमिटेड CIN: L24230MH1960PLC011586

र्इ-मेल:anuh@sk1932.com, वेबसाईट:www.anuhapharma.com ६२वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग माहितीची सचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या ६२व्या एजीएमनिमित्त **शुक्रवार, ०५ ऑगस्ट, २०२२** रोजी कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक (पुस्तक बंद करणे) बंद ठेवले जाईल.

यातील नियमाअंतर्गत तपशील खालीलप्रमाणे: १. एजीएम सुचनेत नमुद सर्वसाधारण व विशेष विषयावर विद्युत स्वरुपाने मतदानाने विमर्ष केले जाईल.

रिमोट ई-वोटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक शुक्रवार, २९ जुलै, २०२२ आहे. जे व्यक्ति सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचे सदस्य झाले आहेत आणि निश्चित

गुरुवार, ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवेनंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार

टेण्याचा अधिकार असणार नाही. नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालक व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची

www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.